

Vol II Issue VII Jan 2013

Impact Factor : 0.1870

ISSN No :2231-5063

Monthly Multidisciplinary Research Journal

Golden Research

Thoughts

Chief Editor
Dr.Tukaram Narayan Shinde

Publisher
Mrs.Laxmi Ashok Yakkaldevi

Associate Editor
Dr.Rajani Dalvi

Honorary
Mr.Ashok Yakkaldevi

IMPACT FACTOR : 0.2105

Welcome to ISRJ

RNI MAHMUL/2011/38595

ISSN No.2230-7850

Indian Streams Research Journal is a multidisciplinary research journal, published monthly in English, Hindi & Marathi Language. All research papers submitted to the journal will be double - blind peer reviewed referred by members of the editorial Board readers will include investigator in universities, research institutes government and industry with research interest in the general subjects.

International Advisory Board

Flávio de São Pedro Filho
Federal University of Rondonia, Brazil

Mohammad Hailat
Dept. of Mathematical Sciences,
University of South Carolina Aiken, Aiken SC
29801

Hasan Baktir
English Language and Literature
Department, Kayseri

Kamani Perera
Regional Centre For Strategic Studies, Sri Lanka

Abdullah Sabbagh
Engineering Studies, Sydney

Ghayoor Abbas Chotana
Department of Chemistry, Lahore
University of Management Sciences [PK]

Janaki Sinnasamy
Librarian, University of Malaya [Malaysia]

Catalina Neculai
University of Coventry, UK

Anna Maria Constantinovici
AL. I. Cuza University, Romania

Romona Mihaila
Spiru Haret University, Romania

Ecaterina Patrascu
Spiru Haret University, Bucharest

Horia Patrascu
Spiru Haret University, Bucharest,
Romania

Delia Serbescu
Spiru Haret University, Bucharest,
Romania

Loredana Bosca
Spiru Haret University, Romania

Ilie Pintea,
Spiru Haret University, Romania

Anurag Misra
DBS College, Kanpur

Fabricio Moraes de Almeida
Federal University of Rondonia, Brazil

Xiaohua Yang
PhD, USA
Nawab Ali Khan
College of Business Administration

Titus Pop

George - Calin SERITAN
Postdoctoral Researcher

Editorial Board

Pratap Vyamktrao Naikwade
ASP College Devruk, Ratnagiri, MS India
Ex - VC. Solapur University, Solapur

Rajendra Shendge
Director, B.C.U.D. Solapur University,
Solapur

R. R. Patil
Head Geology Department Solapur
University, Solapur

N.S. Dhaygude
Ex. Prin. Dayanand College, Solapur

R. R. Yalikar
Director Management Institute, Solapur

Rama Bhosale
Prin. and Jt. Director Higher Education,
Panvel

Narendra Kadu
Jt. Director Higher Education, Pune

Umesh Rajderkar
Head Humanities & Social Science
YCMOU, Nashik

Salve R. N.
Department of Sociology, Shivaji
University, Kolhapur

K. M. Bhandarkar
Praful Patel College of Education, Gondia

S. R. Pandya
Head Education Dept. Mumbai University,
Mumbai

Govind P. Shinde
Bharati Vidyapeeth School of Distance
Education Center, Navi Mumbai

G. P. Patankar
S. D. M. Degree College, Honavar, Karnataka

Alka Darshan Shrivastava
Shaskiya Snatkottar Mahavidyalaya, Dhar

Chakane Sanjay Dnyaneshwar
Arts, Science & Commerce College,
Indapur, Pune

Maj. S. Bakhtiar Choudhary
Director, Hyderabad AP India.

Rahul Shriram Sudke
Devi Ahilya Vishwavidyalaya, Indore

Awadhesh Kumar Shirotriya
Secretary, Play India Play (Trust), Meerut

S. Parvathi Devi
Ph.D.-University of Allahabad

S.KANNAN
Ph.D., Annamalai University, TN

**Address:-Ashok Yakkaldevi 258/34, Raviwar Peth, Solapur - 413 005 Maharashtra, India
Cell : 9595 359 435, Ph No: 02172372010 Email: ayisrj@yahoo.in Website: www.isrj.net**

Satish Kumar Kalhotra

ORIGINAL ARTICLE



GRT

अनुवाद : स्वरूप, सिद्धात, प्रकिया व प्रकार

बालासाहेब गाडी

पदव्युत्र अध्ययन व संशोधन केंद्र
रा.व.नारायणगाव दोरावके महाविद्यालय, श्रीगग्नपूर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र

सारांश

अनुवाद किंवा भाषांतर हे भाषेच्या प्रगत कौशल्यापैकी एक कौशल्य आहे. वॉलणे, लिहिणे, वाचणे ही भाषेची प्राथमिक कौशल्य होय. तर स्वरूपात करणे, संक्षेप करणे पुढीलेखन करणे, अनुवाद करणे ही भाषेची प्रगत कौशल्य मानली जातात. केवल मातृभाषेची साधारण कौशल्य आलसात केल्याने माणूस साक्षर होऊ शकेल पण मुश्किल होण्यासाठी त्याला भाषेची प्रगत कौशल्य प्राप्त करणे आवश्यक असते. त्यात अनुवाद हे एक वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य आहे.

प्रस्तावना :

आजच्या विज्ञान युगात अनुवादाचे महत्व मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. निरनिराळ्या संपर्क माध्यमांनी संज्ञापन व्यवहारांनी विविध देशांच्या सीमा जवळ आणलेल्या आहेत. त्यामुळे भिन्न देशांतील भिन्न भाषा वॉलाऱ्यारे लोक एकत्र येत आहेत. त्यामुळे मानवाचे संज्ञापन क्षेत्र आता एका भाषेपुरते मर्यादित राहिलेले नाही. आज मुश्किल असणे याचा अर्थ वहुभाषिक असणे आसा होत आहे. झूळून कथेही नव्हते एवढे महत्व अनुवादात प्राप्त ज्ञाले आहे. आज साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक शास्त्रे इ. विविध विषयात देवाण घेवाण मुरु झाली आहे. त्यासाठी विविध विषयातील गंथ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित होत आहेत. ही प्रकिया देशांतर्गत भाषापुरती मर्यादित न राहता जागतील सर्व भाषामध्ये पोहचली आहे. आज परदेशांतील विविध गंथांचे अनुवाद करणे ही काळाची गरज वनलेली आहे.

अनुवाद या शब्दाचा योगिक अर्थ 'एड्यादयाच्या माणून वॉलणे' आसा आहे. हे वॉलणे दोन्ही प्रकारचे असू शकते. 'एड्यादयाचे वॉलून झाल्यावर प्रत्युत्तराद्यखल वॉलणे' आणि 'एड्यादयाच्या किंवा स्वतःच्या वॉलाच्याची पुनरावृत्ती करणे. 'याही शब्दाल स्वतंत्र पारिभाषिक अर्थ पापत ज्ञाला आहे. मोल्ट्यूर्थच्या कौशल 'Repeating another's speech or one's own, tautology' असे त्याचे अर्थ दिले आहेत. आपट्यांच्या संस्कृत कौशल 'repetition, repetition by way of explanation, illustration or corroboration, explanatory repetition or reference to what is already mentioned such as paraphrase or free translation, supplementary repetition' असे त्याचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या शब्दकोशात त्याचे 'पुन्हा पुन्हा सांगणे पापत करणे, स्पष्ट करणे' असे अर्थ दिले आहेत. यावरून अनुवाद ही संज्ञा खुपच व्यापक आहे. असे दिसते.

अनुवाद झणजे एका भाषेतील मजकुर, त्याचा आशय आणि अनुभव यासह दुसऱ्या भाषेत उत्तराच्याची प्रकिया होय. ज्ञा भाषेत मुळ मजकुर असतो तीला मुळ भाषा असे म्हणतात. व ज्या भाषेत मजकुराचे अनुवाद करायाचे तीला लक्ष भाषा असे म्हणतात. किंतु वेळेला मुळ भाषेचे लक्ष भाषेत स्थलांतर केले जाते. आपाच्याचे हे स्थलांतर असले तरी मुळ भाषेतील मजकुर जसाच्या तसा कायम राहतो आणि त्याच्येली लक्ष भाषेत त्याची आरशांतील प्रतिविवाचप्राप्त मसांतर प्रतिनिर्मिती होते. ही प्रतिनिर्मिती करताना मुळ मजकुरातील सौंदर्य शैली, जशीच्या तशी लक्ष भाषेत आणप्याचा प्रयत्न केला जातो. वीवा आणि प्रतिविव यामध्ये जसे साप्त असते त्येच येथेही असावे लागते. फरक एड्यादय की यातील प्रतिविव कपडे वडलून आलेले असते.

अनुवाद करणे ही सुमंस्कृत वाचकाची एक स्वाभाविक प्रतिक्रिया मानली जाते. चांगले काढी वाचले की ते दुसऱ्या यांनांवै या स्वाभाविक उर्मीतून अनुवाद किंवा वाचला यांना मिळते. एड्यादयाचाक चांगली कथा कविता सूख भाषेत वाचतो. पण ती भाषा मर्वानाच अवगत असतेच असे नाही. तेव्हा त्या साहित्यकृतीचा आस्वाद इतरांना घेता यावा झूळून द्वावाचक साध्य भाषेत तिचा अनुवाद करतो. झणजेच आपल्या दोन भाषांमधील नैपुण्याचा आविकार करतो. दैनंदिन व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात जिथे भाषा संज्ञाची अडचण येते तिथे निथे मुळ भाषेतून साध्य भाषेत अनुवाद करून घेऊन या अडचणाचे निवारण केले जाते.

मुळ भाषेतील साहित्यकृतीचा साध्य भाषेत अनुवाद करणे म्हणजे एका सांस्कृतिक अनुभवाला. अर्थात दुसऱ्या संस्कृतीत रुजवण्यासारखेच आहे. कारण वेगवेगळ्या भाषा म्हणजे काही अर्थाता चढवलेले वेगवेगळे पोशाक नाहीत. प्रत्येक समाजाची आपल्या भोवतालचा निसर्ग, परंपरा, इतिहास, भूगोल या विश्वाकडे पाहण्याची एक स्वतंत्र दृष्टी असते आणि प्रत्येक भाषा या विश्वाला आपाचाला आकार देत असते. त्यामुळार भाषा मार्वांचे च्यामाव भिन्न ठरतात. मुळ विषयावरोवर भाषेवदलची ही सांस्कृतिक जाण अनुवादकाला असावी लागते. त्यावरोवरच प्रत्येक भाषेची व्याकरणिक घडण वाक्यविन्यास अर्धविन्यास पदविन्यास वेगवेगळी असते ती समजून घ्यावी लागते. झूळून अनुवाद हे काम अवघड मानले जाते. असे असले ती हे काम अथवा नाही. कारण दोन समाज एकमेकांपायून काळाने भौगोलिक अंतराने दुरावर्ले असेल. भाषा भिन्न असतील तरी तेव्हा माणूस आपला विचार, भाषा व्यक्त करतो ते कोणत्या न कोणत्या भाषेमधूनच. त्याचे संज्ञापन भाषिक विह व्यवस्थेतून होते. त्यामुळे मुळ भाषेतील आशय दुसऱ्या तरी भाषेत वेगळ्या पट्टीने का होईना व्यक्त करता येतोच. या अर्थात दोन मानवी भाषा नेहमीच परस्पर अनुवादय असतात.

ललित साहित्याने भाषिक संज्ञापनाच्या कवेतील अगदी थोडासा भाग व्यापलेला आहे. त्या तुलनेत व्यावहारिक भाषेचे क्षेत्र फार मोठे आहे आणि या क्षेत्रात अनुवादाची गरज पदोपदी जाणवते. वर्तमानपत्र जाहिरात, कार्यालयीन पत्रव्यवहार, औपथे, उपकरणे इत्यादीची माहिती प्रक्रिया व्यापार, उद्योग वित्तसंस्थांचे व्यवहार,

Title: अनुवाद : स्वरूप, सिद्धात, प्रकिया व प्रकार

Source:Golden Research Thoughts [2231-5063] बालासाहेब गाडी yr:2013 vol:2 iss:7

विविध मूचना, पाठ्या इत्यादीची मिस्त अनुवादावरच असते. थोडक्यात जिथे जिथे भाषेचा वापर होतो त्या सर्वच क्षेत्रात अनुवादाची गरज भासते. परंतु या तात्रिक अनुवादाचे स्वरूप काहीसे वगळे असते. सुट्टुटीत वाक्यरचना, विचारांची निर्संदर्भ मांडणी. अचूक परिभाषा यावर येथे भर दिलेला असतो. कसे सांगायचे यापेक्षा काय सांगायचे हे महत्वाचे असते. मुळ पाठ्यातील विचार, विषय महत्वाचा असतो.

भाषांतर आणि अनुवाद या संकल्पना हल्ली समानार्थी स्थून वापरल्या जात असल्या तरी या दोहरीत काही मुलभूत फरक केला जातो. अनुवाद ही व्यापक संकल्पना असून भाषांतर ही तिच्या समान किंवा एक प्रकाराचा निर्देश कराणारी संकल्पना आहे. भाषांतर झणजे मुळ साहित्यकृतीची लक्ष भाषेत केलेली शब्दशळ प्रतिनिर्मिती होय. पण ज्यावेळी व्यावहारिक कारणामुळे मुळ कलाकृतीची शब्दशळ प्रतिनिर्मिती करणे शक्य नसते. अशावेळी अशयाला महत्व देवून गरजेनुसार जे भाषांतर केले जाते त्यालाच रूपात असे म्हणता येईल. रूपांतराचा मुळ उद्देश कलाकृतीचा विस्तार टाळून लक्ष भाषेत तीवी सुट्टुटीत प्रतिनिर्मिती करणे होय. मुळ कलाकृतीतील अपरिहीत किंवा परकीय वातावरण बदलून लक्ष भाषिकाना आवडेल अशापकरे लेखक करणे गरजेचे असते. अशा वेळी लक्ष भाषिकांच्या संस्कृतीनुसार स्थळ काळ बदलले जातात. प्राचीन मराठीतील अनेक अध्यात्मिक ग्रंथ गमायण, महाभारत, इत्यादीची रूपांतरे आहेत. दुसऱ्या भाषेतील साहित्यकृतीची ही रूपांतरे असल्याने व्यापक अर्थाने त्यांना भाषांतर किंवा अनुवाद असेही म्हटले जाते.

अनुवादाचा एक मुक्त प्रकार झणून भावानुवाद या प्रकाराकडे पाहिले जाते. या प्रकारात मुळ कलाकृतीचा शब्दशळ अनुवाद न करता मुळ कलाकृती पुर्ण वाचल्यानंतर तिच्या जो अर्थ लक्षात गहिले तो अर्थ लक्ष भाषेत सांगणे झणजे वाचानुवाद होय. भावानुवाद आवड व सराणशक्तीवर जात अवलंबून असतो. भाषांतर करणे म्हणजे प्रतिनिर्मिती करणे होय. येथे लेखकाला फासे स्वातंत्र नसते. परंतु भावानुवाद या प्रक्रियेत लेखकाला व-यापौची स्वातंत्र मिळते. लेखकाला हव्या त्या शैलीत लेखन करता येते. त्यामुळे हा भावानुवाद अगदी सहज व स्वाभाविक वातातो. अगदी स्वतंत्र ग्रंथांतके त्याला महत्व प्राप्त होते. लिलित साहित्याची भाषांतरे शक्यतो या प्रकारातूनच केली जातात. ज्ञानेश्वरांची भावार्थदीपिका हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

अनुवादाचे प्रकार :

1. मूलनिष्ट भाषांतर : कठीकधी भाषांतरगामील उद्देश्यावरूनही भाषांतराचे प्रकार ठरतात. मूलनिष्ट भाषांतरात मुळ भाषेतील वाक्यरचना शब्दरचना आणि शैली याचे तंत्रोत्तम अनुकरण केलेले असते. थोडक्यात मुळ भाषेतील संहिता शब्दशळ सांगायाची असेल तर मूलनिष्ट भाषांतर केले जाते. मराठीत मूलनिष्ट भाषांतराचा उपयोग प्रामाणा शिक्क्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. वैज्ञानिक पुस्तकांचे वैचारिक ग्रंथांचे भाषांतरही या प्रकारे करता येते. थोडक्यात मूलनिष्ट भाषांतरात प्रत्येक शब्दाच्या प्रतिशब्दाला महत्व असते. काटेकोरपणाला महत्व असते.

2. लक्षनिष्ट भाषांतर : लक्ष भाषेत भाषांतर करताना मूळभाषेतील आशयाची पुनर्गवृत्ती करणे हा उद्देश महत्वाचा असतो. येथे मुळ भाषेचे जसेच्या तसे अनुकरण न करता लक्ष भाषेच्या पद्धतीप्रमाणे ते करावे लागते. मुळ भाषेतील आशयाचा लक्ष भाषेचे आवरण किंवा माज चढवून हे भाषांतर जास्तीत जास्त आकर्षक करायाचा प्रयत्न केला जातो. लिलित साहित्याची भाषांतरे या पद्धतीने केली जातात. येथे मुळ भाषेतील आशयाची प्रामाणिकपणा व लक्ष भाषेतील रूपांशी जुळवून घेण्याची कला साध्य करावी लागते. मूळभाषेतील आशय समजणे म्हणजे केवळ अर्थ समजणे नाही तर त्यात अर्थाच्या विविध छटा समजणे आवश्यक असते. थोडक्यात मुळ भाषेतील अर्थाच्या विविध छटा किंवा शक्यता लक्षात घेऊन लक्षभाषेत भाषांतर करावे लागते.

मानवी भाषाव्यवहार ही एक विन्ह व्यवस्था आहे. तिच्यातील विन्हे मानवी मौखिक ध्वनीप्राप्त ध्वनीप्राप्त वनवलेली असतात. ही चिन्हे मानवाच्या अनुभवांना एक रूप देत असतात. या चिन्हातून मानव दैनंदिन व्यवहारात विविध विषय पार पाडत असते. मानवाच्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या विषयावरूनच त्याच्या लेखनाचे प्रकार पडत असतात. मानवी भाषाव्यवहारागुमार अनुवादाचे पुढील प्रकार मानले जातात.

1. शास्त्रीय ग्रंथांचे भाषांतर : शास्त्रीय ग्रंथांतर मुळ आशय नेमकेपणाने सांगयावर भर असतो. शास्त्रीय ग्रंथ कोणीही केवळाही वाचला तरी त्यात वदल होत नाही. पा भाषेत कोणीही मौद्दिग्रंथात नसते. त्यासाठी एका चिन्हास प्रक्रिया अक्क अर्थ असेल अशी काळजी धेतली जाते. काटेकोरपणे वापरल्या जाणा-या या चिन्ह व्यवस्थेला परिभाषा असे म्हटले जाते. त्यातूनच पारिभाषिक संज्ञा निर्माण करावी तो नसते. या संज्ञाना अन्य पर्याय चालत नाहीत. व-याचादा लक्षभाषेत त्या विषयाच्या समांतर परिभाषा त्यावर केली जाते. कठीकधी मुळ भाषेतील परिभाषा आहे तसीच स्वीकारली जाते. थोडक्यात शास्त्रीय ग्रंथाची परिभाषा ठाळेली असते. ही परिभाषा सामाजिक गरजातून निर्माण झालेली असते. एखादया समाजात असे ज्ञान निर्माणच झालेले नसेल तर त्या समाजाला शास्त्रीय ज्ञानाची आयात करावी लागते. मराठीत आलेले विज्ञान इंग्रजीतून आयात केलेले आहे. शास्त्रीय ग्रंथांचे भाषांतर करताना मगाठी काही मगाठी शब्द तर मुळ भाषेच्या तसे स्थीकारले जातात.

2. धार्मिक ग्रंथांचे भाषांतर : धार्मिक ग्रंथांचे भाषांतर हे शास्त्रीय ग्रंथाच्या भाषांतरा प्रमाणेच काटेकोरपणे आसावे लागते. वेद, वायवल, रामायण, महाभारत, कुण्डल या ग्रंथांचा धर्मांशाच दर्जा प्राप्त झालेला आहे. धर्मग्रंथांचे भाषांतर करण्यार्थीच्या धर्मांशाचा स्वयंभूत अभ्यास करावा लागते. समाजाची मानसिकता लक्षात घ्यावी लागते. काणग धर्म हा समाजाचा एक संवेदनशील विषय असतो. म्हणून सामाजिक भावाना लक्षात घेऊन ही भाषांतरे कगवी लागतात. धर्मग्रंथांचे तत्वज्ञानाला महत्व असते. प्रत्येक तत्वज्ञानात काही शास्त्रीय अध्यात्मिक संकल्पना असतात. या संकल्पना अवघड असल्याने लक्षभाषेत त्यांना योग्य पर्यायी शब्द देणे महत्वाचे असते. अन्यथा ते तत्वज्ञान प्रभावेपणे उत्तरणार नाही. थोडक्यात धार्मिक ग्रंथांचे भाषांतरीत करणे अवघड आहे. कोणताही विचार एकदा निर्माण झाल्यानंतर लेखून वदलत नसतो. तेव्हा तो विचार दुसऱ्या भाषेत नेणे महत्वाचे असते. संकृतीनुसार, वातावरणामुसार काही वदल केले जाऊन तुदाहरणामध्य आही वदल केले जाऊनकात. सामाजिक गरजातून आयात करावी वदल केले जातात. इथे लेखकाला थोडे स्वांत्र धेता येते.

3. वैचारिक ग्रंथांचे भाषांतर : वैचारिक ग्रंथांचे भाषांतर हे शास्त्रीय ग्रंथाच्या भाषांतरा प्रमाणेच काटेकोरपणे आसावे लागते. वेद, वायवल, रामायण, महाभारत, कुण्डल या ग्रंथांचा धर्मांशाच दर्जा प्राप्त झालेला आहे. धर्मग्रंथांचे भाषांतर करण्यार्थीच्या धर्मांशाचा स्वयंभूत अभ्यास करावा लागते. समाजाची मानसिकता लक्षात घ्यावी लागते. काणग धर्म हा समाजाचा एक संवेदनशील विषय असतो. म्हणून सामाजिक भावाना लक्षात घेऊन ही भाषांतरे कगवी लागतात. धर्मग्रंथांचे तत्वज्ञानाला महत्व असते. धर्मग्रंथांचे तत्वज्ञानाला महत्व असते. अन्यथा ते तत्वज्ञान प्रभावेपणे उत्तरणार नाही. थोडक्यात वैचारिक ग्रंथांचे भाषांतरीत करणे अवघड आहे. कोणताही विचार एकदा निर्माण झाल्यानंतर लेखून वदलत नसतो. तेव्हा तो विचार दुसऱ्या भाषेत नेणे महत्वाचे असते. संकृतीनुसार, वातावरणामुसार काही वदल होत असले तरी मुळ आशय तोच राहतो. म्हणून वैचारिक ग्रंथांचे भाषांतर तात्कालिक स्वरूपाचे असते.

4. लिलित साहित्याचे भाषांतर : लिलित साहित्याचे भाषांतर सर्वात कठीण काठीण नानले जाते. कथा, कांदवरी, नातक, कविता इत्यादी लिलित साहित्याचे प्रकार मानले जातात. त्यामध्येही गद्य आणि पद्य असा फरक आहे. व्यावहारिक भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी असते. साहित्याच्या भाषेत मुचकूतकेला फार महत्व असते. त्यामुळे त्या शब्दाचा नेमका अर्थ पकडणे अवघड असते. कीटीत काही शब्दात जास्तीत जास्त अर्थ मुचवणारे शब्द असतात. या भाषेला निवेदन वर्णन चिंतन संभाषण यावरोवरच कथानकाची गती गरावी लागतात. त्यामुळे हे मगले समजून घेणे व दुसऱ्या भाषेत मांडणे एक आव्हानच असते. मराठीत पौराणिक ऐतिहासिक लेखन भोट्या प्रमाणात झालेले असून त्याचे भाषांतर आणण्यानंतर अवघड वनते. विविध सामाजिक निर्माण करावी लागतात. त्यामुळे हे मगले समजून घेणे व दुसऱ्या भाषेत मांडणे एक आव्हानच असते. कवितेचे भाषांतर हा तर सर्वात अवघड प्रकार मानला जातो. काणग कवितेची भाषा कवीच्या व्यक्तिमत्त्वानुसार व अनुभवानुसार वदलत असते. त्यामुळे कवितेचे आकलन प्रयत्नपूर्वक करून च्यावे लागते. लक्षभाषेत तिच्या नेमका आशय मांडणे एक आव्हानच असते. त्यामुळे कवितेचे भाषांतर करण्यासाठी सुक्षम संवेदनशीलता अवूक शब्दांची निवड व अनुभवनिर्मिती इत्यदी कौशल्ये असावी लागतात.

भाषांतराच्या सादरीकरणावर काही प्रकार पाडले जात असून आज मौखिक भाषांतर आणि यंत्र भाषांतरलही महत्व प्राप्त होत आहे . मौखिक भाषांतर हा प्रकार तसा पुर्वीभाषूनच चालत आलेला आहे , अशा प्रकाराला दुभाषांचे भाषांतर , शीघ्र भाषांतर , समकालीन भाषांतर असेही म्हटले जाते . आज जापानीकाणामुळे वहुभाषिकतेला महत्व आलेले आहे . अनेक टिकाणी दुभाषकाची गरज पडते आहे . दुभाषक म्हणजे दोन भाषांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती . जी दोन व्यक्तींमध्ये मध्यरथी करून एकमेकांचा आशय एकमेकांन समजाऊन सांगण्यावे काम करते . देशांवर परगट्ट मंत्रालय किंवा विविध कायांलये , पर्यटनक्षेत्र अशा टिकाणी दुभाषकाची गरज मोठ्या प्रमाणावर पडत आहे . दुभाषकाला एकाच वेळी दोन भाषांवर प्रभुत्व भिलवावे लागते त्याच्याकडे संभाषण कीशल्यही असावे लागत . कारण त्याला ताळाळ भाषांतर करून बोलावे लागते .

भाषांतराच्या क्षेत्रातील एक आधुनिक प्रकार म्हणून आज यंत्र भाषांतराकडे पाहिले जाते . हे भाषांतर संगणकाच्या साहच्याने केले जाते . आवश्यकतेनुसार हव्या त्या भाषेत हवी ती माहिती पाहावे येते . मानवी भाषांचे विश्लेषण करणे , कोश तयार करणे व अनुवाद करणे यासाठी संगणकात स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे . या भाषांतराने मानवाची एक चांगली सोय झालेली आहे . परंतु अनुनही या प्रकाराला काही मर्यादा आहेत . मानवी भाषांतराइतके प्रभावी हे भाषांतर होत नाही .

संदर्भ ग्रंथ :

- 1 . काळे, सोमण : भाषांतरमीमांसा प्रतिमा प्रकाशन, पुणे, पृष्ठ क . 7 ते 39 .
- 2 . स्नेहल तावर : व्यावहारिक मराठी स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, पृष्ठ क . 114 ते 120 .
- 3 . लोला गोविलकर : व्यावहारिक मराठी स्नेहवर्धन पृष्ठ क . 129 ते 144 .
- 4 . छूँ . गीता भागवत : विद्यापीठ प्रशासनाचे मराठीकरण सारंग प्रकाशन, मुंबई, पृष्ठ क . 81 ते 92 .
- 5 . अविनाश विनीवाले : भाषाकारण मुद्रा प्रकाशन, विगर, पृष्ठ क . 122 ते 125

Publish Research Article International Level Multidisciplinary Research Journal For All Subjects

Dear Sir/Mam,

We invite unpublished research paper. Summary of Research Project, Theses, Books and Books Review of publication, you will be pleased to know that our journals are

Associated and Indexed, India

- * International Scientific Journal Consortium Scientific
- * OPEN J-GATE

Associated and Indexed, USA

- EBSCO
- Index Copernicus
- Publication Index
- Academic Journal Database
- Contemporary Research Index
- Academic Paper Database
- Digital Journals Database
- Current Index to Scholarly Journals
- Elite Scientific Journal Archive
- Directory Of Academic Resources
- Scholar Journal Index
- Recent Science Index
- Scientific Resources Database

Golden Research Thoughts
258/34 Raviwar Peth Solapur-413005, Maharashtra
Contact-9595359435
E-Mail-ayisrj@yahoo.in/ayisrj2011@gmail.com
Website : www.isrj.net